Donear House, Plot No. A-50, Road No. - 1, MIDC., Andheri (E), Mumbai - 400 093. Tel : 022 - 68348100 (Board Line) | Fax : 022 - 68348313 E: info@donear.com Web: www.donear.com CIN : L99999MH1987PLC042076

Donear/SECD/SE/2023-24/022

August 16, 2023

To,

The Manager, Corporate Relations Department, BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: 512519

Dear Sir / Madam,

The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI Listing Regulations"].

Symbol: DONEAR

Reg: Newspaper Advertisement for Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2023

Pursuant to Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed copies of the Newspaper Advertisement for the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2023, published on August 15, 2023 in the The Free Press Journal and Navshakti.

Please take the above on your record and disseminate the same for the information of Investors.

Thanking you,

Yours faithfully,

For Donear Industries Limited

Sachin Gupta
Company Secretary & Compliance Officer

Membership No. F12500

Encl: as above

JM FINANCIAL 500

[UNDER RULE 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002]

JM Financial Home Loans Ltd

Corporate Identity Number: U65999MH2016PLC288534 3rd Floor, Suashish IT Park, Plot No. 68E, off Datta Pada Road, Opp. Tata Steel, Borivali (E), Mumbai - 400 066

[For Immovable Property] Under Section 13(4) Of Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002

And Rule 8(1) Of The Security Interest (Enforcement) Rule 2002. (Appendix Iv) Whereas The Undersigned Being The Authorised Officer Of JM Financial Home Loans Ltd (Hereinafter Referred As JMFHLL) Under Th Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 And In Exercise Of Powers Conferred Under Section 13(2) Read With Rule 3 Of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 Issued A Demand Notice To The 3 orrower/Co-Borrower/Guarantor Mentioned Herein Below To Repay The Amount Mentioned In The Notice Within 60 Days From The Date Of Receipt Of The Said Notice. The Borrower/Co-Borrower/Guarantors Having Failed To Repay The Demanded Amount, Notice Is Hereby Given To The Borrower/Co-Borrower/Guarantors And The Public In General That The Undersigned On Behalf Of JMFHLL Ha Taken Possession Of The Property Described Hereinbelow In Exercise Of Powers Conferred On Him Under Section 13(4) Of The Said Act Read With Rule 8(1) Of The Said Rules.The Borrower(S)/Co-Borrower(S)/Guarantor(S) In Particular And The Public In General Is Hereby Cautioned Not To Deal With The Below Mentioned Property And Any Dealings With The Said Property Will Be Subject To The First Charge Of The JMFHLL For The Amount As Mentioned Herein Below With Future Interest Thereon.

S	r. Borrower/ Co- Borrowers/ o. Address And Loan No.	Description Of Secured Asset (Immovable Property)	Date of Possession     Demand Notice Date     Amount Due in Rs.
	" MONU SHIVPRASAD KANOJIYA, MALTI SHIVPRASAD KANOJIYA HVIR18000000611 Flat no. 202, Second Floor, B Wing, Mother Velankani Apartment, Ambedkar Chowk, Near Gokhivare Road, Vasai Road (East), Palghar- 401208	Velankani Apartment, Ambedkar Chowk, Near Gokhivare Road, Vasai Road (East), Palghar- 401208	

Date: 15.08.2023 Place: Palghar

Sd/- Authorised Officer For JM Financial Home Loans Limited

### **UTIQUE ENTERPRISES LIMITED**

Regd. Office: 912, Embassy Centre, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai 400 021 (CIN: L52100MH1985PLC037767) Tel.: 91+22-2288 6100; Email: info@utique.in / www.utique.in

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023							
			(Rs. in Laki	ı except per share data)			
DADTICIII ADC	Qua	Quarter Ended (Unaudited) Year Ended (A					
PARTICULARS	30/06/2023	31/03/2023	30/06/2022	31/03/2023			
Total Revenue / Income from Operations	3,253.90	2,142.86	1,768.88	6,309.66			
Net Profit / (Loss) for the period before Tax	7.12	0.43	194.67	95.23			
Net Profit / (Loss) for the period after Tax	5.11	37.66	32.66	61.81			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	215.35	270.57	(417.00)	(186.59)			
Paid-up Equity Share Capital (Face value of Rs.10 per share)	5,567.01	5,567.01	(417.08) 5,567.01	5,567.01			
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)	-	-	-	1,274.04			
Earnings Per Share (EPS) (Face Value of Rs.10 each) (not annualized)							
1. Basic:	0.01	0.07	0.06	0.11			
2 Diluted:	1 0.01	1 0.07	l 0.06	l 0.11			

#### lotes

- 1) The figures for the previous period/year have been reworked/regrouped, wherever necessary, to make them comparable. 2) The Company is in the business of general trading of precious metal and trading in derivatives on recognized exchanges and a
- such there are no separate reportable segments as per Indian Accounting Standard "Operating Segments" (Ind AS 109). 3) The figures for quarter ended March 31, 2023 are balancing figures between the audited figures of full financial year and the limited reviewed year-to-date figures upto the third quarter of the financial year.
- 4) The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results at the respective meetings held on August 14, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the aforesaid Results

By Order of the Board

Place : Mumbai Date: August 14, 2023 J. R. K. Sarma Director

## **DONEAR INDUSTRIES LIMITED**

CIN: L99999MH1987PLC042076;

Registered Office: Donear House, 8th Floor, Plot No A - 50, Road No. 1 MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093

Website: www.donear.com; Email Id: investor@donear.com| Phone: (022) - 6834 8100; Fax: (022) - 6834 8313 CTATEMENT OF UNAHDITED CINANCIAL DECILITO

STATEMENT OF UNAUDITED LINANCIAL DESOLTS	
FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023	

	FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (₹ in lakhs except EPS)						
				Year Ended			
Sr. No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023		
NO.	Particulars Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from operations (net)	18,233.52	21,564.40	18,060.94	83,582.23		
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional						
	and/or Extraordinary items)	928.72	1,177.22	918.84	4,856.90		
3	Net Profit / (Loss) for the period (before tax and after						
	Exceptional and/or Extraordinary items)	928.72	1,177.22	918.84	4,856.90		
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and after						
l_	Exceptional and/or Extraordinary items)	675.19	852.83	656.63	3,624.00		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising						
	Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive	0.00	44400	(00.04)	(0.07)		
	Income (After Tax)]	2.09	114.83	(20.61)	(2.67)		
6	Paid-up Equity Share Capital (Face value ₹2/- per share)	1,040.00	1,040.00	1,040.00	1,040.00		
'	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						
8	Earnings Per Share						
١	Carrings Fer Share   (Face value ₹2/- per share)						
	Rasic:	1.30	1.64	1.26	6.97		
	Diluted:	1.30	1.64	1.26	6.97		

### Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obiligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023, are available on the Stock Exchange website (www.bseindia.com/www.nseindia.com) and on the Company's website www.donear.com
- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 14, 2023. The Statutory Auditor of the Company has carried out Limited Review of

On behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: August 14, 2023 Rajendra V. Agarwal Managing Director DIN No. 00227233



## CAPSAVE FINANCE PRIVATE LIMITED

Registered office: Unit No. 301-302 Wing-D, Lotus Corporate Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063 Tel No: 022 61737600 • Website: www.capsavefinance.com CIN: U67120MH1992PTC068062

Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 Regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, 2015 (All amounts are in rupees Millions, unless otherwise stated)

		Quarter ended			
Sr. No.	Particulars	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	
		Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income from Operations	743.33	751.62	514.80	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	228.54	227.72	214.30	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	228.54	227.72	214.30	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	169.69	166.82	164.00	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	169.69	166.32	164.00	
6	Paid up Equity Share Capital	141.80	141.80	123.20	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	2,351.01	2,181.31	1,589.83	
8	Securities Premium Account	2,688.79	2,688.79	2,107.37	
9	Net worth	5,181.60	5,011.90	3,820.40	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	12,558.89	12,250.06	7,254.19	
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	_	
12	Debt Equity Ratio (times)	2.42	2.44	1.90	
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic: 2. Diluted:	11.97 11.97	11.76 11.76	11.57 11.57	
14	Capital Redemption Reserve	-	-	_	
15	Debenture Redemption Reserve	-	-	-	
16	Debt Service Coverage Ratio (times)	0.26	0.24	0.35	
17	Interest Service Coverage Ratio (times)	1.84	1.96	2.39	

- 1. In accordance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations), the Company has published unaudited financial results for the guarter ended June 30, 2023. The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee at its meeting held on August 11, 2023 and approved by the Board of Directors at its meeting held on August 14, 2023.
- 2. The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full financials results are available on the websites of BSE Limited and is also available on the Company's website https://capsavefinance.com

For and on behalf of the Board of Directors Jinesh Jain

**n** SBI

State Bank of India, 1<sup>St</sup> and 2<sup>nd</sup> floor, Pushprai

what is' basis, details of which are as under:

Name of Borrowe Price Rs./Lacs [10%] Rs. 3,50,000/- 35,000/-MH-08-Hyundai Santosh AN-5393 Grand I-10

Chavan Sportz (Petrol) Address for Car Inspection: C/o Sagar Santosh Ghadi, At Post Dalvatne, ade Wadi, Chiplun 415605, Contact: 1, Rupesh Sakharam Pevekar (Mobile No.8806660141) 2. Mrs. Sonu Solanki (Mob No. 9273444546), Parkinchg: C/o Sagar Santosh Ghadi, At Post Dalvatne, Nalawade Wadi, Chiplur

415605 This is also a notice to the above named borrowers about holding of the sale, in case the secured debt (vehicle) referred herein remained unpaid in full Terms and conditions:

1. Interested parties can inspect the vehicle at the venue mentioned above any day from 11:00 AM to 04:00 PM from the date of publication of this notice up to 20/08/2023 and submit their separate bids in sealed cover, along with a BC/DD favouring State Bank of India, Chiplun, copy of PAN and Aadhar Card on or before 23/08/2023 at 04.00 p.m. at the Bank's address mentioned above.. 2. No bid will be accepted below the reserve price

3. The bids will be opened on 25/08/2023 at 4:00 P.M. at State Bank of India, 1<sup>St</sup> and 2<sup>nd</sup> floor, Pushpraj Building, Chinchnaka, Chiplun. Bidders will be given an opportunity to increase their bid amount after opening of the tenders.

The successful bidder will have to pay the balance amount within 3 days from the date of auction, failing which the EMD amount will be forfeited 5. Authorized officer has absolute right to accept or reject the bids or djourn/postpone/cancel the sale without assigning any reasons thereof. Other

Date: - 14.08.2023 Place: - Mumbai State Bank of India

terms and conditions apply.

पयोगशाला सहायक

१२ किनष्ठ लिपिक / टंकलेखक

99

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्पतरु पॉइंट, २, ३ व ४था मजला, शीव माटुंगा स्कीम नं.८, पीव्हीआर सिनेमा समोर, सायन सर्कल, शीव (पूर्व), मुंबई-४०० ०२२

जाहिरात महाराष्ट प्रदषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ, ब, आणि क च्या एकूण १२ संवर्गातील

सरळसेवेन भरावयाच्या ६५ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्या येत आहेत. संभाव्य रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे अ.क्र. पदाचे नाव प्रादेशिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७०० oγ 2 वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७०० ٥٩ वैज्ञानिक अधिकारी एस-१९, ५५१००-१७५१०० ٥၃ 3 सांख्यिकी अधिकारी एस-१९ ५५१००-१७५१०० ٥٩ 8 कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 4 एस-१५, ४१८००-१३२३०० ٥8 एस-१४, ३८६००-१२२८०० Ę प्रमुख लेखापाल ο3 एस-१४, ३८६००-१२२८०० Ø विधी सहायक 03 कनिष्ठ लघुलेखक एस-१४, ३८६००-१२२८०० 98 कनिष्ठ वैज्ञानिक सहायक ς एस-१३, ३५४००-११२४०० 98 वरिष्ठ लिपिक 90 एस-०८, २५५००-८११०० 90

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेळापत्रक

अ.क्र.	तपशील	दिनांक
٩	ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक	०५/१०/२०२३
२	ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक	२६/१०/२०२३
3	ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत	२६/१०/२०२३
8	परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक	परीक्षेच्या आधी ७ दिवस

एस-०७. २१७००-६९१००

एस-०६, १९९००-६३२००

03

оξ

भर्ज सादर करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पध्दत, ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा सविस्तर तपशील इत्यादी बाबी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment या नंकेतस्थळावर प्रसारीत करण्यात येतील. तसेच भरावयाच्या पदांचा संवर्गनिहाय तपशील, विहित वयोमर्यादा/वयोमर्यादा शिथिलता,शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबतच्या मार्गेदर्शक सूचना इत्यादीबाबतच्या सविस्तर सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसारीत करण्यात येतील. रिक्त पदांच्या पदसंख्येमध्ये संभाव्य बदल करण्याचे अधिकार न. प्र. नि. मंडळास राहतील. सही / – सदस्य सचिव

दिनांक : १४.०८.२०२३ महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळ ठिकाण : मुंबई

SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED Regd. Off. -7, Niraj İndustrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai-4001 Email: finance@sfil.inWebsite:www.sfil.in | CIN: L24239MH1988PLC047759

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2023

STANDALONE CONSOLIDATED **Particulars** Quarter Ended 30-06-2023 | 30-06-7 Year Ended 31-03-2023 Ended Year Ended 30-06-2022 31-03-2023 30-06-2023 30-06-2022 Unaudited Unaudited otal Income from Operations 5936.43 5140.04 22464.39 5983.58 5140.04 22425.42 Net Profit/(Loss) for the period (before Tax, 581.34 496.76 496.76 2655.93 2656.65 611.27 xceptional and/or Extraordinary items) et Profit/ (Loss) for the period before Tax, (after xceptional and/or Extraordinary items) 581.34 496.76 2656.65 496.76 2657.26 611.27 Net Profit/ (Loss) for the period after Tax (afte Exceptional and/or Extraordinary items) 424.85 386.76 2007.07 439.63 386.76 2007.07 otal Comprehensive Income for the period Comprising Profit/(Loss) for the period (after ax) and other comprehensive Income (after tax) 2203.43 646.40 631.62 301.40 301.40 2203.43 9400.00 9400.00 6 Equity Share Capital (Face value of Rs.1/-) 9400.00 9400.00 9400.00 9400.00 eserves (excluding Revaluation Reserve as shown 16201.47 16201.47 the Audited Balance Sheet of previous year) arnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) . Basic: 0.24 0.07

lotes<sup>2</sup>. The above is an extract of the detailed format of Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 3 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the uarter ended 30,06.2023 are available on the website of the Companywww.sfil.nand Stock exchange atwww.bseindia.com and https://www.nseindia.com/.

Sd/-KEDARMAL SHANKARLAL BANKDA CHAIRMAN & WHOLE TIME DIRECTOR DIN: 00023050 Dated: 14th August, 2023

#### **CRESSANDA SOLUTIONS LIMITED**

CIN: L51900MH1985PLC037036

Reg. Office: #312A, Embassy Centre, Nariman Point,, Mumbai, Maharashtra, 400021 Contact No.:- +91 81692 45676, Email :- cressanda123@gmail.com, Website:: www.cressanda.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2023

(Rs. in Lakhs except EPS)

Sr.	Particulars	Stand	dalone	Consc	Consolidated	
No.		Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)	
1	Total Income from Operations	1,354.52	7,936.58	1,530.01	9,102.88	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(69.10)	581.10	(111.28)	679.18	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	54.50	713.60	12.32	811.68	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	54.50	536.12	12.32	608.02	
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	54.50	536.12	12.32	608.02	
6	Equity Share Capital	3,984.96	3,984.96	3,984.96	3,984.96	
7	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	
8	Earnings Per Share (of `1/- each) (for continuing and discontinued operations)- Basic & Diluted#	0.014	0.135	0.003	0.153	

# Not annualised for the quarter

The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone & Consolidated Financial Results ended on 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com and the Company's website www.cressanda.com

For Cressanda Solutions Limited

Manohar lyer Place: Mumbai Managing Director Date: 14th August, 2023

# मराठी मनाचा

आवाज



www.navshakti.co.in

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that my client Shri Manish Jhaveri is the owner in respect of Office No. 2F, 2nd Floor Navratna Co-operative Housing Society Limited, Dr. D. D. Sathe Marg, Prathana Samaj, Girgaon, Mumbai- 400 004. The Original Share Certificate bearing No. 19, for 5 (Five) Shares of Rs. 50/- each (Fully paid up), having Distinctive Numbers from 91 to 95 (both inclusive), dated 3rd September, 1998, has been lost and/or misplaced and/or the same is not readily traceable. My client therefore made and application to the said society for issuance of Duplicate Share Certificate in his favour.

All persons having any objection or any claim against or in or to or in respect of the issuance of the said Duplicate Share Certificate or any part thereof by way of mortgage, possession exchange, gift, lien, charge maintenance lease. inheritance, trust, license easement or otherwise is hereby required to make the same known in writing with the supporting document to Shri Manish Jhaveri at Office No. 2F, 2nd Floor, Navratna Cooperative Housing Society Limited, Dr. D. D. Sathe Marg. Prathana Samaj, Girgaon, Mumbai-400 004 and/or to the undersigned Shri Kalpesh J. Nansi having office at Room 20. 3rd Floor. Shantiniketan Building, Near Dreamland Cinema, Padamji Road, Mumbai-400004, within 14 days from the date of publication hereof, failing which the Duplicate Share Certificate in respect of the said Flat shall be issued by the said society in favour of my client without any further reference to any such claim or claims and the same, if any will be considered as waived or abandoned.

#### THE DETAILS OF THE SHARE CERTIFICATE ABOVE REFERRED TO:

5 (Five) Shares of Rs. 50/each` (fuĺly paid up) each bearing Distinctive Nos. from 91 to 95 (both inclusive) under Share Certificate No. 19 dated 3rd September, 1998, issued by the said Society.

Dated this 14th Day of August 2023.

Sd/-Kalpesh J. Nansi Advocate for Manish Jhaveri

# SHREEOSWAL SEEDS AND CHEMICALS LIMITED

Registered Office: Oswal House", Opposite Balkavibairagi College, Nasirabad Highway, Village - Kanwati, (Neemuch - 458441) M.P. Tel. +91-7423-297511 | Email: oswalgroups2002@gmail.com | Website: www.oswalseeds.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 {Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015} (Amount In lakhs Except Earning Per Share

П			Standalone			Consolidated		
S. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	
		30-06-2023 Un-audited	30-06-2022 Un-audited	31-03-2023 Audited	30-06-2023 Un-audited		31-03-2023 Audited	
	Total Income from operations (net)	5644.98	7819.35	11784.84	8332.61	12676.09	27245.35	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional	*************************************			0002.01	12070.00	2,2,0,00	
	and/or Extraordinary items)	264.38	539.64	612.51	280.90	698.36	789.63	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax							
Ш	(after Exceptional and/or Extraordinary items)	264.38	539.64	612.51	280.90	698.36	789.63	
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after							
Ш	Exceptional and/or Extraordinary items)	190.83	399.34	442.84	202.67	558.06	570.65	
5.	Total comprehensive Income for the period							
Ш	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and							
Ш	other comprehensive income (after Tax)]	190.83	399.34	442.84	202.67	558.06	570.65	
6.	Equity Share Capital	1524.50	1524.50	1524.50	1524.50	1524.50	1524.50	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in			2430.65			2914.05	
Ш	the Audited Balance Sheet of previous year)							
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)							
	(for continuing and discontinued operations)							
	Basic:	1.25	2.62	2.90	1.33	3.66	3.74	
	Diluted :	1.25	2.62	2.90	1.33	3.66	3.74	

NOTE: (a) The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2023 is available on the website of the exchange i.e. www.nseindia.cor and on website of the Company i.e. http://www.oswalseeds.com

Date: 14.08.2023 Place: Neemuch

For SHREEOSWAL SEEDS AND CHEMICALS LIMITED SANJAY KUMAR BAIGANI Chairman and Managing Director

DIN: 07921083

# BIOFIL

Date: 14.08.2023

Place: Indore

### **BIOFIL CHEMICALS AND PHARMACEUTICALS LTD.**

CIN: L24233MP1985PLC002709

Regd. Office: 11/12, Sector-E, Sanwer Road Industrial Area, Indore-452015 (M.P.)

Tel.: 0731-2426718, 2723016-17 Website: www.biofilgroup.net Email: bcplcompliance@gmail.com Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended on June 30, 2023 {Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015}
(Amount In lakhs Except Earning Per Share)

		QUARTER ENDED		YEAR ENDED	
S.	Particulars	30/06/2023	30/06/2022	31/03/2023	
No.		Un-Audited	Un-Audited	Audited	
1	Total Income From Operations (Net)	245.82	1232.25	3013.22	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and /or				
	Extraordinary items).	32.42	27.56	79.30	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (After Exceptional and /or				
	Extraordinary items).	32.42	27.56	79.30	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and /or				
	Extraordinary items).	24.42	20.62	56.04	
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss)				
	for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax) ]	24.42	20.62	46.38	
6	Equity Share Capital	1627.38	1627.38	1627.38	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited				
	Balance Sheet of previous year)			(273.44)	
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)				
	(for continuing and discontinued operations)				
	Basic	0.15	0.13	0.29	
	Diluted	0.15	0.13	0.29	
NO.	<b>TES</b> : The above is an extract of the detailed format of the Un-Audited Financ	al Results for t	the Quarter er	nded June 30,	

2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter ended 30.06.2023 is available on the website of the Company www.biofilgroup.net and stock exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) On behalf of the Board of Directors

For : Biofil Chemicals & Pharmaceuticals Ltd.

Ramesh Shah (Chairman & Managing Director) DIN: 00028819

Managing Director DIN: 06807613 Place: Mumbai Date: August 14, 2023

Building, Chinchnaka, Chiplun, Maharashtra - 416601 **AUCTION NOTICE OF VEHICLE** 

# कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. असे ज्ञात)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कला १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस नागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या खात्यासमोरील नमुद रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितल

कमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नम्

केलेल्या तारखेस कब्जा घेतला आहे. वेशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा **मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड** च्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकरिता. तारण

मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्ज करार क्र./ कर्जदार/ सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	कब्जा घेतल्याची तारीख	गहाण मिळकती/तींचे वर्णन
8	एलएक्सकेएएल००३१५–१६००१५८१२ ब्रिजेश हंसराज गुप्ता व मुकेश हंसराज गुप्ता	११-०५-२०२३ रु. २१७६०४१ करिता	११-०८- २०२३	पलॅट क्र-१, तळमजला, सी विंग, रॉयल रीजेंसी, जी. आर. पाटील कॉलेज मागे, डॉबिवली (पू), कल्याण स. क्र. ४८, हि. क्र. २बी, सोनारपाडा, साई बाबा मंदिर जवळ, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४
?	एलएक्सपीईएन००११६–१७००४२२५४ नंदिकशोर एकनाथ परब व श्वेता नंदिकशोर परब	११-०५-२०२३ रु. १६५२१२७ करिता	१०-०८- २०२३	फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, बम बम भोले अपार्ट., स. क्र३४, मौजे सागाव, सागाव-कल्याण, रायगड(महा) महाराष्ट्र

(मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड) भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

### . (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड

नों. कार्यालय : ४२ गोपाल भवन, १९९ प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई - ४००००२ ई-मेल : compliance@corporatementors.in, वेबसाईट : www.Corporatementors.ir

			( )	
तपशील	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	3.30	९.६०	8.4	
२ कालावधीसाठी निव्वळ नफा/तोटा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(२.०२)	१.३२	(८.९५	
३ कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	(४.९०)	(٥.९४)	(९.३७	
४ भरणा झालेले समभाग भांडवल	३००.६६	३००.६६	३००,६	
५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	-	-		
६ प्रति समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींपूर्वी आणि नंतर) (ए) मूलभूत (बी) सौम्यिकृत	(0.07)	(\$00.0)	(0.38	

टीपाः ए) वरील माहिती म्हणजे एलओडिआर रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण अनुक्रमे बीएसई आणि सीएसई च्या वेबसाईटस् www.bseindia.com येथे

आणि तसेच कंपनीची वेबसाईट www.corporatementors.in वर उपलब्ध आहे. बी) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १४.०८.२०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने अभिलिखीत केले.

> ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शीअल सर्व्हिसेस लि. साठी सही/-पवन केआर अगरवाल

मुंबई, १४.०८.२०२३ (डीआयएन : ००५५६४१७)

### कँडोर टेक्टेक्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव चांदणी टेक्स्टाईल्स इंजिनियरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड) सीआयएन : एल२५२०९एमएच१९८६पीएलसी०४०११९

नोंदणी कार्यालयः १०८/१०९, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२, एस. के. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही करिता अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा प्रति समभाग प्राप्ती सोडुन रु. लाखात

अति सम्मान आता सांदूर ए. साखात							
तपशील	· · · · · · · · · · · · · · · ·	ांपलेली तिमाहीसा	डी	संपलेले वर्ष			
	३०.०६.२०२३	39.03.7073	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३			
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४२५२.०१	७३६.३६	३४६५.०६	६३८५.६०			
कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा)	(५२.६५)	१४४.२०	(११.०५)	२३०.७२			
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(५२.६५)	१४४.२०	(११.०५)	२३०.७२			
कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	(३६.४५)	१७५.०८	(४७.১)	२३०.३७			
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा)(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(३६.४५)	१७३.९८	(४७.১)	२२९.२६			
समभाग भांडवल रु. १०/- प्रत्येक शेअर च्या दर्शनी मूल्य	१६९३.७३	१६९३.७३	१६९३.७३	१६९३.७३			
इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				११७४.६२			
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बार्बीपूर्वी)							
मुलभूत :	(0.22)	१.०३	(०.०५)	१.३६			
सौम्यिकृत :	(0.22)	१.०३	(०.०५)	१.३६			
प्रति भाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींनंतर)							
मुलभूत :	(0.22)	१.०३	(०.०५)	१.३६			
सौम्यिकृत :	(0.22)	१.०३	(०.०५)	१.३६			

१) वरील निष्कर्ष १४ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकित करून मंडळाच्या मंजुरीकरिता शिफारस

केले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच्या त्याच तारखेस झालेल्या बैठकीत मंजूर करून अभिलिखित केले. २) कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस ('इंड एएस' सह वाचता त्या अंतर्गत बनवलेले संबंधित नियम यानुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ३३ व दिनांक ५ जुलै, २०१६ चे सेबी सर्क्युलर यानुसार बनवले आहेत. ३) कंपनीने मालेगाव येथे तिच्या नवीन कारखान्यात तांत्रिक कापड उत्पादनांने व्यवसायिक उत्पादन सुरू केले आहेत.

अावश्यक असेल तेथे मागील तिमाही/वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/ पुनर्रचित केली आहे.

) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस् मध्ये सादर केलेल्या ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही करिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई आणि एमएसईआय च्या वेबसाईट अनुक्रमे येथे www.bseindia.cor आणि www.msei.in यावर उपलब्ध आहे आणि कंपनीचे वेबसाईट www.cteil.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने कँडोर टेक्टेक्स लिमिटेड साठी जे. आर. मेहता ठिकाणः मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: १४.०८.२०२३ (डीआयएन- ००१९३०२९)

ऑलिम्पिक मॅनेजमेंट अँड फायनान्शीअल सर्व्हिसेस लि.

**सीआयएन क्र**. एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३३८२५, **दू. क्र.** : २२०९३९०८

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

		-	२ कालावधीस
मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥ मध्ये		ш	आणि/किंव
(वित्त मंत्रालय)		ш	३ कालावधीस
जिला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंड रोड, कुलाबा, मुंबई- ४००००५.		ш	आणि/किंव
	नि.क्र. १९	ш	४ भरणा झाले
	अर्जदार	ш	५ कालावधीस
		ш	नफा/(तोटा
अन्य	…प्रतिवादी	ш	धरून)

सही/

डीआरटी-॥, मुंबई

प्रबंधक, डीआरटी- मुंबई III,

संजर्ड जैसवार

समन्स जारी करण्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची सर्ह

(नियमावली-१५(१)(ए))/१६(३) पहा)

मे. विनायक कॉर्पोरेशन दवे

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, सेक्टर-३० ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३

अधिनियमाच्या कलम १९ चे पोटकलम (४) सहवाचता डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल (प्रोसिजर), रुल्स,

खोली क्र. बी-२०५, २ रा मजला, टिळक नगर, वर्षा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., चेंब्र ४०००८९.

ज्याअर्थी ओए/२५३/२०१२ हा **२८/०३/२०१२** रोजी सन्माननीय पीठासिन अधिकारी/ प्रबंधकांसमो ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४०६३५६१/- च्या कर्जाच्या वसुलीसाट तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली

(भावदार व स्तान्य नाम प्रताहर जन्म). अक्टच्या कलम १९ च्या पोट नलम (४) मुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

(ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य

(iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींच्या तारण मत्तांचा व्यवहार करण्यास

(iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि

मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाच्या व्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे

तुम्हाला १६/१०/२०२३ रोजी स. १०.३० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर

-करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत

झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हि

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर दिनांक १७.०७.२०२३ रोजी दिले

धारण करणाऱ्या बँक किंवा वित्त संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

३ रा मजला, टेलिफोन भवन, स्ट्रॅंड

खटला क्र. ओए/२५३/२०१२

१९९३ नियम ५ च्या पोट-नियम (२ए) अंतर्गत समन्स

बिल्डिंग क्र. ३३ ए/१०२, पॅरेडाईज क्लासिक, टिळक नगर, चेंबूर,

किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

आयडीबीआय बँक लिमिटेड

कायदेशीर वारस

बृहन्मुंबई, मुंबई उपनगर.

हस्तांतरण करणार नाहीत.

टीप: लागु नसेल ते वगळावे.

मे. आर्या लायटिंग आणि अन्य

कॅनरा बँक विरुध्द

(२) २. श्री. पुष्पराज एस. कोटीयन,

, जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

मेळकेती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे;

अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

MOTILAL OSWAL

समन्स ज्याअर्थी ओ.ए. ८५ सन २०१८ हा २२/०१/२०१८ रोजी सन्माननीय पीठासिन अधिकाऱ्यांसमोर सचीबद केला होता.

ज्याअर्थी, सन्माननीय न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. १,६५,५२,७९७.००/- **(रुपये एक कोटी पासष्ट लाख बावण्ण हजार सातशे सत्त्याण्णव मात्र)** च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स जारी केले. (जोडलेल्या दस्तावेजांच्या याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सदर न्यायाधिकरणाद्वारे

पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

अवस्थान वर्षायाचाराता चन्न एत्रा अरुपाना आर्था आप्ता आर्थे अंकटच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे . (ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अर्

मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या

. . अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींच्या तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्यार्ह

मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाच्या व्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे

(v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तार हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्त संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला ०२.११.२०२३ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादः

-करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने सदर दिनांक १९ जुलै, २०२३ रोजी दिले

**१. मे. आर्या लायटिंग,** (पूर्वीची मे. मायक्रोनेट ट्राफिक सिस्टम प्रोप्रायटरी फर्म) जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, १२, कैलाश कमर्शियल कॉम्प्लेक्स, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ २. सौ. स्मिता प्रदीप नलावडे (मे. आर्या लायटिंग च्या हमीदार), पत्ता: फ्लॅट क्र. १०६, १ला मजला, जय

माता दी बिल्डिंग सीएचएस लि., "सी" विंग, स्टेशन रोड, कळवा (पश्चिम), ठाणे- ४००६०५.

#### **SPRINGFORM TECHNOLOGY LIMITED** CIN: L51900MH1979PLC021914

Regd, Office.: 5B, Dudhia Industrial Estatle, 2nd Floor, Opp. S. V. Road, Dahisar East Mumbai 400068 Tel.:022-28906901 E-mail: <a href="mailto:sales@springindia.com">sales@springindia.com</a> Website: www.springformtech.com

Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2023 (Unaudited)	Quarter Ended March 31, 2023 (Audited)	Quarter Ended June 30, 2022 (Unaudited)	Year Ended March 31, 2023 (Audited
1.	Total Income from Operations	13.60	17.53	21.48	114.96
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extra ordinary items)	-6.76	-11.43	7.47	29.02
3.	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-6.76	-11.43	7.47	29.02
4.	Net Profit/ (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	-5.94	-8.71	7.47	21.48
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	-5.94	-8.71	7.47	21.48
6.	Equity Share Capital (Face Value of Rs. 10 per Share)	5.00	5.00	5.00	5.0
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	87.37	-8.71	71.84	93.3
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
1. [	Basic	-11.87	-17.42	14.94	42.9
2.	Diluted	-11.87	-17.42	14.94	42.9

of Directors at their respective meeting held on August 14, 2023, and the Statutory Auditor have carried out a limited review of the aforesaid results

The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 3 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of Unaudited Quarterly Financial Results are available on the website of Stock Exchange at www.bseindia.com and also available on the website of the Compani For SPRINGFORM TECHNOLOGY LIMITED

Place: Mumbai Date: August 15, 2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our PUBLIC IN GENERAL ARE HEREBY notified that my

client MR. RAMSURAT MOHAN KORI, the

owner in respect of Flat No. 2, on Ground Floor, area admeasuring 330 Sq. Fts. (Built Up) in Building No. P/7, Building known as

"PRAGATI RESIDENTIAL COMPLEX CO

DPERATIVE HOUSING SOCIETY LTD." situated at Village Gokhivare, Fatherwadi, /asai (E), Tal – Vasai, Dist - Palghar, land

pearing survey No. 117/2/1, 117/2/2, Hissa No. Part, Plot No. 24 of Village Gokhivare Ta - Vasai, Dist. Palghar, within the limit of Vasa

Our client MR. RAMSURAT MOHAN KOR tends to sale the said flat to intended buyer. However, the original Share rtificate has been misplaced and inspi of making all the attempts it could not be raced. To that effect our client has lodge police complaint dated 14/08/2023 which registered under N.C. No. 24300/2023. All persons having any claim against or in respect of the said Flat premises or any part thereof by way of sell, exchange mortgage, charge, deed, trust maintenance, possession, tenancy nheritance, lease, leave and license, lie

or otherwise howsoever are hereby

guested to make the same known

riting along with supporting documents t

the undersign at: Opp. Aditya Honda Service Centre, At Post Gokhivare, Tal-

Vasai (E), Dist. Palghar, Pin Code 401208, within a period of 14 days from date of publication of this notice, failing which it

hall be construed and accepted that ther

oes not exist any such claim and /or the ame shall be construed as having bee

Adv. Rakesh Nana Bhoi

onexistent/waived/ abandone

Virar City Municipal Corporation (hereinaf eferred as "The Said Flat premises").

Our client is a bonafied member of the cociety "PRAGATI RESIDENTIAL OMPLEX CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", registered under the provision of Maharashtra Co-Operative ocieties Act, 1960, having its Registration No. TNA (VSI) / HSG. (TC) 8259/1996 1997 dated 14/06/1996 and also holding the five fully paid up shares of Rs. 50/ each being Share Certificate No. 71

Distinctive No. 351 to 355.

Pankaj Kishor Shah Managing Director (DIN: 00945911)

# डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L99999MH1987PLC042076 नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : डॉनियर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्र. ए - ५०, रस्ता क्र. १, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. वेबसाइट : www.donear.com ; ई–मेल आयडी : info@donear.com । दूर. क्र. : (०२२)–६८३४ ८१०० ; फॅक्स क्र. : (०२२)–६८३४ ८३१३

दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			तिमाहीअखेर				
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३		
7		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
१ २	परिचालनातून एकूण महसूल (निव्वळ) कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपुर्व)	१८,२३३.५२	२१,५६४.४०	१८,०६०.९४	८३,५८२.२३		
3	निव्बळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपूर्व आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष	९२८.७२	१,१७७.२२	९१८.८४	४८५६.९०		
8	बाबीपश्चात) निञ्चळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपश्चात आणि अपवादात्मक व/वा अतिविशेष	९२८.७२	१,१७७.२२	९१८.८४	४८५६.९०		
ų	बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	६७५.१९	८५२.८३	६५६.६३	३,६२४.००		
	यांचा समावेश	२.०९	११४.८३	(२०.६१)	(२.६७)		
ह ७ ८	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिरोअर) राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार उत्पन्न प्रतिरोअर	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००	१,०४०.००		
	(दर्शनी मूल्य रु. २/- प्रतिशेअर)						
	मूलभूत:	१.३०	१.६४		६.९७		
	सौम्यीकृत:	१.३०	१.६४	१.२६	६.९७		

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्य वित्तीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट (www.bseindia.com/www.nseindia.com) वर व कंपनीची वेबसाइट www.donear.com वर उपलब्ध आहे.

वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षणसमितीद्वारे पुनराबलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १४.०८.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक: १४.०८.२०२३ **TIRUPATI TYRES LIMITED** 

REGISTERED OFFICE: B1/D, Utkarsh Co-op Housing Society, M.A. Road, Andheri West, Mumbai – 400058. Phone: 022-26204220, Email ID: tirupatityres1988@gmail.com, Website: www.tirupatityres.com CIN- L25111MH1988PLC285197

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2023 [Rs in Lakhs except Earning/(loss) per share]

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)
1	Total Income from Operations	10.76	28.97	6.49
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	5.71	21.53	6.38
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	5.71	21.53	6.38
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	5.71	16.15	6.38
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5.71	16.15	6.38
6	Equity Share Capital	2,444.35	2,444.35	344.35
7	Other equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of `10/- each) (for continuing and discontinued operations)-Basic & Diluted#	0.02	0.07	0.19

# Not annualised for the quarter

I. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results ended on 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange www.bseindia.com / www.msei.in and the Company's website www.tirupatityres.com For Tirupati Tyres Limited

Place: Mumbai. Date: 14.08.2023

ATUL PAWAR DIN: 09692216

Rajkamal

(रू. लाखांत)

# पोलो क्रीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड सोआयएन क्र. एल७२२००एमएच१९८४पीएलसी०९४५३९

नों. कार्यालय : ३०४, ए-झेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस, जी. के. मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३ दू.: ०२२-४५३७ ००००/६६६१५९००१, ई-मेल: info@poloqueen.com, वेबसाईट: www.poloqueen.com

३० जून, २०२३ रोजी संपलेली तिमाही वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		अलिप्त			एकत्रित	
. तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२
	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५०३.३९	७७९०.२७	१६५९.२१	१५११.०८	७८१२.२५	१६६५.०१
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक						
बाबीं पूर्व)	६०.७४	३४५.२५	६०.१०	६३.८६	३५३.४०	६४.७०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
बाबी पश्चात)	६०.७४	३४५.२५	६०.१०	६३.८६	३५३.४०	६४.७०
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक बाबी पश्चात)	४४.४५	२२८.६७	४४.४७	४७.२२	२३५.६८	85.68
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न						
(करपश्चात) समाविष्ट)	४४.९५	२२८.६७	88.88	१०५.२९	१९०.७८	(७.५६)
समभाग भांडवल	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००	६,७१५.००
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दर्शविल्यानुसार						
पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	९४९४.७३	-	-	९,५९५.१०	-
प्रती समभाग प्राप्ती (समायोजित, अवार्षिक)						
(प्रत्येकी रु. २/- च्या)						
मूलभूत	०.०१	٥.٥٥	०.०१	०.०१	0.06	०.०१
सौम्यिकृत	०.०१	0.06	०.०१	०.०१	0.06	०.०१

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

(रु. लाखांत)

वरील अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केल्यावर संचालक मंडळाने त्यांच्या १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मंजूर केले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ च्या अनुषंगाने वरील निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे.

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेस च्या वेबसाईटस (www.bseindia.com, www.msei.in) येथे कंपनीची वेबसाईट (www.pologueen.com) येथे उपलब्ध आहेत

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड

च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी सही / -राहल कुमार संघई अध्यक्ष

डीआयएन : ००३०२९४७

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२३

SAKUMA EXPORTS LTD. **EXPORTERS & IMPORTERS** (GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE)

Regd Office: 301-A, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai-13 CIN - L51909MH2005PLC155765

Extract of Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2023 (As per the format under Annexure XI of the SEBI Circular No .CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015)

	(No. III Eaco) excluding Earning per Onare										
		Standalone Consolidat				ated					
Particulars	Quarter	Quarter	Quarter	Year	Quarter	Quarter	Quarter	Year			
	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended			
	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
Total Revenue from Operations (Net)	41,413.06	92,189.66	86,259.47	286,311.97	48,650.09	100,853.83	102,692.88	318,039.79			
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	340.63	840.25	5 596.19	2,403.89	477.43	1,011.41	803.95	2,844.56			
Total Comprehensive Income	341.63	833.55	596.98	2,413.42	478.43	1,004.71	804.74	2,854.09			
Weighted Average Equity Share Capital (FV of Re.1 per share)	2,345.59	2,345.59	9 2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59			
Earnings Per Share (before extraordinary items)		1		1	1		1				
(a) Basic	0.15	0.36	0.25	1.03	0.20	0.43	0.34	1.22			
(b) Diluted	0.15	0.36	0.25	1.03	0.20	0.43	0.34	1.22			
Earnings Per Share (after extraordinary items)							1				
(a) Basic	0.15	0.36	0.25	1 03	0.20	0.43	0.34	1 22			

b) Diluted Notes to the Audited financial results for the year ended June 30, 2023: The above Unaudited Standalone and Consolidated financial results for the Quarter ended as at June 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Group at its meeting held on August 14, 2023. The Auditors have issued an unqualified Audit opinion on these

2. The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards)

(Amendment) Rules, 2016.

Company business activity falls within a single primary business segment i.e. trading in agro products, hence no separate information is disclosed 4. Previous Years figures have been regrouped / rearranged wherever considered necessary to confirm to the current period classification and grouping.

For SAKUMA EXPORTS LTD Sd/-

रक्कम लाखात

Place : Mumbai Date: August 14, 2023

Saurabh Malhotra **Managing Director** (DIN: 00214500)

#### लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड सीआयएन : एल६५९९०एमएच१९७९पीएलसी०२१९२३

नों. कार्यालय ः लदाम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प) - ४००६०४, दू.क्र. ०२२-७११९१०००

ईमेल आयडी : compliances@ladam.in, वेबसाईट : www.ladamaffordablehousing.com [सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४७(१) (बी)]

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही साठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

			આલત			एकात्रस	रक्कम लाखात
अ. क्र.	तपशील	३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी	३१.०३.२०२३ रोजी संपलेले मागील वर्ष	३०.०६.२०२२ रोजी संपलेले मागील वर्षात संलग्न ३ महिने	३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी	३१.०३.२०२३ रोजी संपलेले मागील वर्ष	३०.०६.२०२२ रोजी संपलेले मागील वर्षात संलग्न ३ महिने
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२.१५१	५.९७९	०.३५१	३.००१	१२८.६८७	८०.७२५
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व #)	-4.884	-२३.२४५	-9.888	-४.५९५	-१७.६३९	-9.388
ş	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	-4.884	-२३.२४५	-9.888	-४.५९५	-१७.६३९	-9.328
γ	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनतर#)	-4.884	-23.284	-9.888	-४.५९५	-१९.११७	-9.328
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर धरून)	-4.879	-२४.६५६	-9.888	-४.५७८	-२०.५२८	-9.220
ξ	समभाग भांडवल	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०	९१५.२३०
y	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार राखीव (पुनमूल्याँकित राखीव वगळून)	-		-	-		-
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे) (अखंडित व खंडीत कामकाजासाठी)						
	मुलभूत : सौम्यिकृत :	(0.0\$0) (0\$0.0)	(০.१२७) (০.१२७)	(०.०५२) (०.०५२)	(०.०२५) (०.०२५)	-0.888 -0.888	(০.০५१) (০.০५१)

ए) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्स्चेंजेस कडे दाखल केलेल्या तिमाही अलिप्त व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट . www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.ladamaffordablehousing.com वर उपलब्ध आहे.

बी) लेखा धोरणातील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा अन्य कोणत्याही संबंधित बाबींवरील परिणाम तळटीपेच्या स्वरुपात कळवला जाईल. त्ती) # -अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी प्रयोज्य असेल त्याप्रमाणे इंड-एएस रुल्स/एएस रुल्स नुसार नफा आणि तोटा विवरणांत समायोजित केल्या आहेत.

> लढाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड साठी सही / -

> > संचालक डीआयएन : ००३२५०६३

राजेंद्र व्ही. अगरवाल डीआयएन क्र. : ०२२७२३३

ठिकाण : ठाणे

सुमेश अगरवाल

दिनांक : १४.०८.२०२३

(रु. लाखांत) (ईपीएस वगळत